



# Marksans Pharma Ltd.

**Date:** February 14, 2024

**BSE Limited**

Corporate Relation Department  
Phiroze Jeejeeboi Towers,  
Dalal Street,  
Mumbai - 400001.  
Scrip Code: **524404**

**National Stock Exchange of India Limited**

Listing Department  
Exchange Plaza, C-1, Block-G,  
Bandra-Kurla Complex,  
Bandra (East), Mumbai - 400051.  
Symbol: **MARKSANS**

**Sub: Newspaper advertisement of financial results for the quarter and nine months ended December 31, 2023**

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, kindly find enclosed herewith copies of newspaper advertisement pertaining to unaudited financial results of the Company for the quarter and nine months ended December 31, 2023 published on February 14, 2024 in the Business Standard (English) and Lakshadeep (Marathi) newspapers.

We request you to take the aforesaid on records.

Thanking You.

Yours faithfully,

For **Marksans Pharma Limited**

**Harshavardhan Panigrahi**  
Company Secretary

Encl: As above

**Marksans Pharma Ltd.**

11th Floor, "GRANDEUR", Opp. Gundecha Symphony, Veera Desai Extension Road, Oshiwara,  
Andheri (W), Mumbai - 400 053 • Tel.: +91 22 4001 2000 • E-mail: info@marksanspharma.com

www.marksanspharma.com

**Public Notice**

Public hereby informed that our client (Union Bank of India, Mohammed Ali Road Branch, 56, Karim Building, Mumbai-400003) are giving public notice that The "Original Agreement Dated 23.03.2007" between **Ms. Antop Hill Warehousing Co. Ltd. And M/s. Sahil Impex Pvt. Ltd.** Property being Godown No. 201 in Building C know as Antop Hill Warehousing Co. Ltd. constructed on the portion of Land Lying being and situated at wadala Bombay adm 19.07 acres i.e 7.78 hectares land forming part of Wadala reclamation scheme near Antop Hill Bombay 2. Letter from **M/s. Antop Hill Warehousing Co. Ltd.** Stating the charge of Bank on the property mortgaged. 3. Acknowledged copy of application dated 26.04.2000 for grant of No Objection Certificate from Income tax under Income Tax Act 1961 4. Notarised Declaration dated **24.04.2000**. 5. Title clearance certificate dated **17.04.2000** from advocate 6. Valuation report dated **17.04.2000**. The above documents of M/s. Sahil Impex Pvt. Ltd. (hereinafter referred as said "Owners") and have been misplaced, lost or untraceable. The Report of the same has been lodged with Pydhonie Police Station on 10th January, 2024 vide Report No. 4913 of 2024. Therefore all persons having any claim in respect of the above referred property or party thereof by way of sell, exchange, mortgage, charge, gift, maintenance, inheritance, possession, lease, tenancy, sub tenancy, lien, license, hypothecation, transfer of title or beneficial interest under any trust right of prescription or pre-emption under any agreement or other deposition or and other under any decree, order or award or otherwise claiming howsoever are hereby requested to make the same known in writing together with supporting documents to the under signed office, within a period of 14 days (both days inclusive) from the publication of this notice. Failing which it will be assumed that there are no claims or issues in respect of the said premise and that the said documents shall be treated as irrevocable and/or lost.

**Chief Manager**  
**Union Bank of India**  
Mohammed Ali Road Branch, 56, Karim Building,  
Mohammed Ali Road, Mumbai - 400003.  
Date: 14.02.2024

**Notice**

**Loss of Agreement**

Whereas Sachin Vasant Navale & Jayshree Balabhadra Mahakul is the lawful owner of Flat No. 606/A-wing, Chembur Ratnadeep Co-op. Housing society admeasuring 500 sq. feet situated at Ratnadeep Co-op. Housing Society, Tiliak Nagar, Chembur, Mumbai : 400089 (the "Residential Property"). Notice is hereby given that Agreement for Permanent Accommodation Agreement dated 4<sup>th</sup> April 2019 ("the Agreement") entered between Westin Developers Pvt Ltd ("the Developer") First Party and Chembur Ratnadeep CHS Ltd (Second Party) and Sachin Vasant Navale & Jayshree Balabhadra Mahakul (Third Party) vide which Sachin Vasant Navale & Jayshree Balabhadra Mahakul had purchased the above said Residential Property from the Developer and which was presented in the office of the Sub-Registrar of Kuria - 3 at Serial No. 4-5769-2015 on 4<sup>th</sup> April 2019 was kept at the Westin Developers office at 3<sup>rd</sup> Floor, SBI Pallavi CHS, Veera Desai Road, Ambivali, Andheri West, Mumbai : 400058 and the Agreement has been lost and is not traceable and a complaint regarding the same has been lodged with the Tiliak Nagar (Chembur) Police Station under Lost Report No. 20022-2024 on 12<sup>th</sup> February 2024. If the original Agreement referred to above is found then please return at Flat No. 606/A-wing, Chembur Ratnadeep Co-op. Housing society, Tiliak Nagar, Chembur, Mumbai - 400089 within 7 (seven) days from the even date.

In the event, If the Agreement is not found, lawful owner Sachin Vasant Navale & Jayshree Balabhadra Mahakul of the residential property shall obtain Certified True Copy from SRO Kuria - 3.  
**Place : Mumbai**  
**Date: 12/02/2024**

**OSEASPRE CONSULTANTS LIMITED**

Neville House, J.N.Heredia Marg, Ballard Estate, Mumbai - 400 001  
Tel No. 022-6743 8084. Website: www.oseaspre.com Email:oseaspre@gmail.com  
CIN : L74140MH1982PLC027652.

**EXTRACT OF THE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31ST DECEMBER, 2023**

Sr No	Particulars	Quarter ended 31.12.2023 (Unaudited)	Quarter ended 31.12.2022 (Unaudited)	Nine months ended 31.12.2023 (Unaudited)
1	Total income from operations (net)	1.24	1.19	3.76
2	Net Profit/(Loss) for the period (before tax and exceptional items)	(3.20)	(1.94)	(9.42)
3	Net Profit/(Loss) for the period before tax (after exceptional items)	(3.20)	(1.94)	(9.42)
4	Net Profit/(Loss) for the period after tax (after exceptional items)	(3.20)	(1.92)	(9.42)
5	Other comprehensive income (net of tax)	-	-	-
6	(i) Items that will be reclassified to profit or loss (ii) Items that will not be reclassified to profit or loss (iii) Income tax relating to items that will not be reclassified to profit or loss	-	-	-
7	Other Comprehensive Income (OCI)	-	-	-
8	Total Comprehensive income for the period	(3.20)	(1.92)	(9.42)
9	Paid-up Equity Share Capital (Face value per share: ₹10)	20.00	20.00	20.00
10	Other Equity	-	-	-
11	Earnings per share (of ₹10 each) (Not Annualised)	-	-	-
	(a) Basic (₹)	(1.60)	(0.96)	(4.71)
	(b) Diluted (₹)	(1.60)	(0.96)	(4.71)

**Notes:**  
1. The above is an extract of the detailed format for the quarter and nine months ended 31st December, 2023 results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (LODR) Regulations, 2015. The Full format is available on the Stock Exchange website viz. www.bseindia.com and also available on the Company's website viz. www.oseaspre.com.  
2. The above results have been reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at their respective meetings held on Tuesday, 13th February, 2024.

**FOR OSEASPRE CONSULTANTS LIMITED**  
Sd/-  
**J.C. BHAM (CHAIRMAN)**  
(DIN: 02806038)

**Place: Mumbai**  
**Date: 13th February 2024**

**NOTICE OF LOSS OF SHARES OF HBL POWER SYSTEMS LIMITED**

Registered Office: HBL POWER SYSTEMS LIMITED, 8-2-601, ROAD NO.10, BANAJARA HILLS, HYDERABAD - 500034

Notice is hereby given that the following share certificates have been reported as lost/misplaced and the Company intends to issue duplicate certificates in lieu thereof, in due course.  
Any person who has a valid claim on the said shares should lodge such claim with the Company at its Registered Office within 15 days hereof.

Folio No.	Name of Shareholder	No. of Shares (Rs.1/- F.V.)	Cert. Nos.	Distinctive Nos.
HBL055102	JIGNESH P SANGANI	1000 2000 5000 1000	101110 102620 102620 102667	1353221 To 1354226 38307131 To 38309130 38327551 To 38332550 38400311 To 38401310

Place: Mumbai  
Date: 14/02/2024  
Name of Applicant :  
**JIGNESH P. SANGANI**

**SEE RULE 8 (1) POSSESSION NOTICE (FOR IMMOVABLE PROPERTY)**

Whereas:

The undersigned, being the Authorized Officer of the **Canara Bank, Sinnar Branch** under Securitization And Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (Act 54 of 2002) and in exercise of powers conferred under Section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002, issued a Demand Notice dated 14/02/2022 calling upon the **BORROWER/S SWANAND AGENCIES MR. SANDIP PANDHRIKATH KAPUR (PROPRIETOR AND GUARANTOR)** to repay the amount mentioned in the notice, being **Rs. 12,65,264.15/- (In Words: Rupees Twelve Lakhs Sixty Five Thousand Two Hundred Sixty Four and Fifteen Paise only)** as on 14/02/2022 only within 60 days from the date of receipt of the said notice.  
The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general, that the undersigned has taken **Actual Possession** of the property described herein below in exercise of powers conferred on him/her under Section 13 (4) of the said Act, read with Rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules 2002 on this **08th day of February of the year 2024.**  
The borrower's attention is invited to provisions of sub section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.

The borrower in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of **Canara Bank, Sinnar Branch** for an amount of **Rs. 12,65,264.15/- (In Words: Rupees Twelve Lakhs Sixty Five Thousand Two Hundred Sixty Four and Fifteen Paise only)** as on 14/02/2022 + future interest thereon.  
The details of the property/mortgaged to the Bank and taken possession by the Bank are as follows:-

**Description of the Mortgaged Property Details :**  
**All That Piece And Parcel Of Property Situated At :** NA Plot Of Land Bearing Plot No. 34, Adm Area 150.00 Sq. Mtrs. Or Thereabouts Along With Structure Standing Thereon Adm Area 63.00 Sq. Mtrs. (Built Up) Know As "Shakuntala Niwas" Bearing House No. 23V110000500, Survey No. 1139/2, New Survey No. 1040/1, Situated At Village - Sinnar, Shivaji Nagar, Near Water Tank, Taluka Sinnar, Dist-Nashik.

Date : 08/02/2024  
Place : Sinnar, Nashik  
Sd/-  
Authorised Officer, Canara Bank

**V.R. Woodart Limited**

Regd.Off. : Shop No. 1, Rajul Apartments, 9, Harkness Road, Walkeshwar, Mumbai - 400006  
CIN : L51909MH1989PLC138292 Website: www.vrwoodart.com  
E-mail : investors@vrwoodart.com Tel: 022-43514444

**EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2023**

Particulars	Quarter Ended		Nine Months Ended	
	Dec 31, 2023	Dec 31, 2022	Dec 31, 2023	Dec 31, 2022
	Unaudited	Unaudited	Audited	Audited
Total Income from Operations	0.00	0.00	0.00	0.00
Net profit/ (loss) for the period (before Tax and Exceptional and/or Extraordinary item)	(1.73)	(3.76)	(7.38)	(7.38)
Net profit/ (loss) for the period before Tax (After Exceptional and/or Extraordinary item)	(1.73)	(3.76)	(7.38)	(7.38)
Net profit/ (loss) for the period after Tax and Exceptional and/or Extraordinary item)	(1.73)	(3.76)	(7.38)	(7.38)
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(1.73)	(3.76)	(7.38)	(7.38)
Paid-up Equity Share Capital (face value ₹10/- per share)	1,489.18	1,489.18	1,489.18	1,489.18
Reserves excluding revaluation reserves (other Equity)	0.00	0.00	0.00	0.00
Earnings Per Share (of Rs. 10/- each)	-	-	-	-
Basic:	(0.01)	(0.03)	(0.05)	(0.05)
Diluted:	(0.01)	(0.03)	(0.05)	(0.05)

**Notes:**  
1. The above is an extract of the detailed format of Statement of Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The detailed financial results and this extract were reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at their respective meetings held on February 13, 2024. The full format of the Statement of Financial Results are available on the Company's website (www.vrwoodart.com) and on the website of BSE Limited (www.bseindia.com).  
2. The Financial Results for the quarter and nine months ended December 31, 2023 have been subjected to limited review by the statutory auditors. The figures for the previous reporting periods have been regrouped/reclassified wherever necessary, to make them comparable.

By Order of the Board  
For V.R. Woodart Limited  
Sd/-  
Rashmi Anand  
Whole-time Director  
DIN:00366258

Place : Mumbai  
Date: February 13, 2024

**यूनियन बैंक ऑफ इंडिया Union Bank of India**

Asset Recovery Management Branch, 21, Veena Chambers, Mezzanine Floor, Dalal Street, Near Bombay Stock Exchange, Fort, Mumbai-400001, Maharashtra  
Web Site - http://www.unionbankofindia.co.in  
Email arb.msm@unionbankofindia.bank

**CORRIGENDUM**

For E-Auction Sale Notice published in Business Standard & Nav Shakti on 26.01.2024 for E- auction dated 14.02.2024 in account of **M/s. Dolce Pharmaceutical Pvt. Ltd.,** Lot No.30 & 31, stands withdrawn with immediate effect.  
All other terms and conditions of the Auction Notice continue & remain the Same.

**Place: Mumbai**  
**Date: 13.02.2024**  
Sd/-  
Authorised officer  
**Union Bank of India**

**HERO HOUSING FINANCE LIMITED**

Regd. Office: 09 Community Centre, Basant Lok, Vasant Vihar, New Delhi - 110057  
Phone: 011 49267000, Toll Free Number: 1800 212 8800, Email: customer.care@herohfi.com  
Website: www.herohousingfinance.com | CIN: U65192DL2016PLC030148  
Contact Address: Office B-305, BESE Tech Park, Plot No. 39/5 & 39/5A, Sector 30A, Opposite Vashi Railway Station, Vashi, Navi Mumbai, Maharashtra-400703

**POSSESSION NOTICE (FOR IMMOVABLE PROPERTY)**

(As per Appendix IV read with rule 8(1) of the Security Interest Enforcement Rules, 2002) Whereas, the undersigned being the Authorized Officer of the Hero Housing Finance Limited, under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002, issued a demand notices as mentioned below calling upon the Borrowers to repay the amount mentioned in the notice within 60 days from the date of the said notice.  
The borrower, having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower, in particular and the public, in general, that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under section 13(4) of the said Act read with rule 8 of the said Rules.  
The borrower, in particular, and the public in general, are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Hero Housing Finance Limited, for an amount referred to below along with interest thereon and penal interest, charges, costs etc. from date mentioned below.  
The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of Section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets

Loan Account No.	Name of Obligor(s)/ Legal Heir(s)/Legal Representative(s)	Date of Demand Notice/Amount as per Demand Notice	Date of Possession (Constructive/ Physical)
HHFBDLHOU22000025059 & HHFBDLPL 22000025061	Bhola Murli Gupta, Manisha Bhola Gupta	22/11/2023, Rs. 18,49,247/- as on date 22/11/2023	12/02/2024 (Symbolic)
HHFPVLHOU22000020620 & HHFPVLPL22000020782	Ameeruddin Siddiqui, Samina Ameeruddin Siddiqui	22/11/2023, Rs. 35,29,326/- as on date 22/11/2023	12/02/2024 (Symbolic)

**Description of Secured Assets/Immovable Properties:** All piece and parcel of a residential flat being Flat No.701 on Seventh Floor, area admeasuring about 35.38 sq. mt. carpet, in the building No. 2, 1 BHK in the project known as "Jewel Heights" constructed on Plot No.2, situated at Gut Nos. 25/1A, 25/1B, 25/2, 25/3, 67/3(P/A), 67/3(P/B), 67/4, Village- Sonvali, Taluka- Ambernath, District- Thane, within limits of the Kulgong Badapur Municipal Council, within the Sub Registration District Ambernath, Registration of District Thane, Maharashtra.

**Description of Secured Assets/Immovable Properties:** All that piece and parcel of Flat No. 101 on First Floor in the building known as Sai Deva Apartment, built up area admeasuring 930 sq. ft. situated on non-agriculture land lying and situated at Revenue Village- Valvahi, Taluka-ambernath Dist. Thane, in the registration District Thane and the Sub Registrar Office Ulhasnagar-II, Within The Limits of Kulgong Badapur Municipal Council And Bearing Gut No 105, Hissa No 2m, Plot No. 8, area admeasuring about 687.00 sq.yards, i.e. 574.00 sq. meters, or thereabouts and bounded as follows: Bounded As: North: Survey No. 1, Hissa No. 6, East: Survey No. 20, South: Survey No. 26, West: Road, Plot No.5

Date : 14/02/2024  
Place : Thane  
Sd/-  
Authorised Officer  
For Hero Housing Finance Limited

**SPECIAL RECOVERY AND SALES OFFICER**

Attached to The Mumbai District Co-op. Housing Federation Ltd. Office, 103, Vikas Premises, G. N. Vaidya Marg, Fort, Mumbai-400001. Phone No.22-22660068/22661043.

**POSSESSION NOTICE**

(See sub-rule 11(d-1) of Rule 107 of MCS Rules 1961)  
Whereas the undersigned being the Special Recovery and Sales Officer Attached to Mumbai District Co-operative Housing Federation Ltd. Mumbai. Under Section 156 of Maharashtra Co-Op. Societies Act 1960 and in exercise of power conferred by District Deputy Registrar Mumbai (1) Under Section 156 (1) of Maharashtra Co-Op. Societies Act 1960. With Maharashtra Co-Op. Societies Rule 107 of Maharashtra Co-Op. Societies Rules 1961. Issued a Demand Notice Ref. BOM/MDCHE/SRO/1488/2017 Dated-04/12/2017. And calling upon the defaulter M/s. Diamond Star Export Pvt. Ltd., Unit No. 16, 102, 103, 104 & 105, above two notices to dues amount mentioned in the Notices being Rs. 15,29,639/- (Rupees Fifteen Lakh Twenty Nine Thousand Six Hundred Thirty Nine Only) along with contractual rate of interest mentioned therein. With 15 Days from the date of receipt of the said notice.  
The defaulter having failed to pay the amount notice is hereby given to the defaulter and the Public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of power conferred on him under section 156 of Maharashtra Co-Op. Societies Act, 1960 with rule 107 of Maharashtra Co-Op. Societies Rule 1961.

The defaulter in particular and the public in general is hereby cautioned not to deal with property and any dealing with the property will be subjected to the charge of Oshiwara Link Plaza Commercial Premises Co-Op. Society Ltd., New Link Road, Near Oshiwara Police Station, Jogeshwari (W), Mumbai-400102. (U), Mumbai-400102. For mentioned in the Notices amount and with an interest of Rs. 29.20,395/- (Rupees Twenty Nine Lakh Twenty Thousand Three Hundred Ninety Five Only) along with contractual rate of interest mentioned therein.

**DESCRIPTION OF PROPERTY**

Unit No. 16, 102, 103, 104 & 105, Oshiwara Link Plaza Commercial Premises Co-Op. Society Ltd., New Link Road, Near Oshiwara Police Station, Jogeshwari (W), Mumbai - 400102. Sd/-  
**Shri. Sujit M. Ghadi**  
Special Recovery & Sales Officer  
Mumbai District Co-op. Hsg. Federation Ltd.,

Date :- 14-02-2024  
Place :- Mumbai

**PUBLIC NOTICE**

NOTICE is hereby given that the Certificate(s) for 20 Equity Shares Nos. 57190 of UltraTech Cement Ltd. standing in the name (s) Of Ms. Shehrezade Desai has/have been lost or mislaid and the undersigned has/have applied to the Company to issue duplicate Certificate(s) for the said shares. Any person who has any claim in respect of the said shares should write to our Registrar, KFM Technologies Private Limited, Selenium Tower B, Plot 31-32, Gachibowli, Financial District, Hyderabad-500032 within one month from this date else the company will proceed to issue duplicate Certificate(s).  
Date 14/02/2024  
Name(s) of Shareholder(s)  
**MS. SHEHREZADE DESAI**

**NOTICE OF CHANGE OF REGISTERED OFFICE**

Notice is hereby given to the General Public that the Conforto Solutions LLP proposes to make application to the Registrar under Section 13 of Limited Liability Partnership Act, 2008 read with Rule 17 of LLP (Incorporation of LLP) Rules, 2009 seeking confirmation of alteration of the LLP Agreement to enable the LLP to change its Registered Office from 103, Bhagwan Bhawan, Opp. Goenka Hall, J.B. Nagar, Mumbai, Maharashtra - 400059 to 2nd & 3rd Floor, Privilion, East Wing, S.G. Highway, Ahmedabad, Gujarat - 380054.  
Any person whose interest is likely to be affected by the proposed change of the registered office of the LLP may deliver or cause to be delivered or send by registered post of his/her objections supported by an affidavit stating the nature of his/her interest and grounds of opposition within Twenty One from the date of publication of this notice to the LLP at its registered office at the address mentioned below:  
Conforto Solutions LLP  
Add: 103, Bhagwan Bhawan, Opp. Goenka Hall, J.B. Nagar, Mumbai, Maharashtra - 400059.  
For and on behalf of Conforto Solutions LLP  
Sd/-  
Suresh R. Jindal  
Designated Partner  
DIN: 02593741  
Date: 13th February, 2024  
Place: Mumbai

**Gillette India Limited**

CIN: L28931MH1984PLC267130  
Regd Office - P&G Plaza, Cardinal Gracias Road, Chakala, Andheri (E), Mumbai - 400099  
Tel: (91-22) 2826 6000; Fax: (91-22) 2826 7337; Email ID: investorgil.im@pg.com; in.pg.com

NOTICE is hereby given that following share certificates issued by the Company are stated to be lost / misplaced and the registered holders thereof have applied to the Company for issue of duplicate share certificates.

Folio No.	Name of the Shareholder	Share Certificate No.	Distinctive Numbers		No. of Shares
			From	To	
8035	OMWATI SHARMA	8035	802771	802870	100

The public is hereby warned against purchasing or dealing in any way with the above share certificates. Any person(s) who has/have any claim(s) with the Company in respect of the said share certificates should lodge such claims at its registered office at the address given above within 15 days of the publication of this notice after which no claim will be entertained and the Company will proceed with issuance of duplicate share certificates.  
For Gillette India Limited  
Sd/-  
Flavia Machado  
Company Secretary

Place: Mumbai  
Date: February 12,2024



**STATE BANK OF INDIA**

CORPORATE CENTRE, STATE BANK BHAWAN, MADAME CAMA ROAD, MUMBAI - 400021

**NOTICE**

It is brought to Notice of shareholders that pursuant to split of face value of SBI share from Rs.10 into Re.1, share certificate(s) issued by the Bank, bearing face value of Rs.10, have ceased to be valid with effect from 22nd November 2014. A notification was published in the Gazette of India on 05.11.2014, in this regard. Accordingly for all purposes, shares details given in this notice are of Re.1 face value share certificate(s). Notice is hereby given that the share certificate(s) for the undermentioned securities of the bank has/have been lost/mislaid with/without duly completed transfer deed (s) by the registered holder (s)/holder(s) in due course of the said share and they have applied to the bank to issue duplicate share certificate(s) in their name. Any person who has claim in respect of the said share should lodge such a claim with the Bank's Transfer Agent M/S Alankit Assignments Limited, 205-208, Anarkali Complex, Jhandewalan Extension, New Delhi - 110055 (email id sbi.igr@alankit.com) within 7 days from this date, else the bank will proceed to issue duplicate share certificate(s) without further information.

**STATE BANK OF INDIA**

SR. No.	FOLIO No.	NAME OF THE HOLDER (S)	NO. OF SHARES	CERTIFICATE NO(S)		DISTINCTIVE NO(S)	
				FROM	TO	FROM	TO
1	02249176	SBI Pensioners Association	600	184733	184733	7439501191	7439501790
2	01007187	S.B.I. Pensioners Association Indore	400	106025	106025	7398957931	7398958330
3	02142319	G Krishnamurthy	2000	175167	175167	7434533761	7434535760
4	02415759	Vasdev	500	193453	193453	7443924151	7443924650
5	02415760	Vasdev	500	193454	193454	7443924651	7443925150
6	01007977	Bilquis Nazimuddin Bukhary	1600	106221	106221	7399072911	7399074510

The above figures represent details of current shares of Face Value of Re. 1/- consequent upon stock split (record date 21.11.2014).  
Place: Mumbai  
NO. OF SHARES: 5600  
NO. OF S/CERTS: 6  
General Manager (Shares & Bonds)  
Date: 14.02.2024



**JOY REALTY LIMITED**

CIN:L65910MH1983PLC031230

REGD. OFF. : 301, Nector House, Vinayak CHS, Beside Parshwanrh Apartment, Bajji Prabhur Deshpande Marg, Vile Parle (W) - 400056. Phone: +91 95587 80710 E-mail id: compliance.joyrealty@gmail.com website: www.joyrealty.in

**UNAUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTH ENDED ON DECEMBER 31, 2023**

Sr. No.	Particulars	3 Months ended December 31, 2023 (Unaudited)	Preceding 3 Months ended September 30, 2023 (Unaudited)	Cor
---------	-------------	--	---	-----

# रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

**मेडिको रेमिडिज लिमिटेड**  
सीआयएन: एल८५१००एमएच१९७३पीएलसी२८९२०९

नोंदणीकृत कार्यालय: ११०/११०६, हबटाउन सोलासिस, एन.ए. फडके मार्ग, नेलिगाडी समोर, अंधेरी-पूर्व, मुंबई-४०००६९.

**३१ डिसेंबर, २०२३ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिश्चित वित्तीय निष्कर्षांचा अहवाल**

अ. क्र.	तपशील	(रु. लाखात)		
		संपलेली तिमाही ३१.१२.२३	संपलेली तिमाही ३१.१२.२२	संपलेले वर्ष ३१.०३.२३
		अलेखापरिश्चित	अलेखापरिश्चित	लेखापरिश्चित
१.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	२१७७.२२	३८८४.६१	१४,०४३.७४
२.	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवाददात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपुर्वी)	२०६.२९	३३९.२२	१,००९.८९
३.	करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवाददात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपुर्वी)	२०६.२९	३३९.२२	१,००९.८९
४.	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवाददात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबानंतर)	१४४.५४	२२४.९५	७३४.९५
५.	कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंकष नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	१४४.५४	२२४.९५	७३४.९५
६.	समभाग भांडवल	१४४.५४	२२४.९५	७३४.९५
७.	राखीव (पुनर्मुल्यांकित राखीव वगळून) मागील वर्षाच्या लेखापरिश्चित ताळेबंद प्रकृत दिव्याप्रमाणे	२७२४.६२	२७२४.६२	२७२४.६२
८.	उत्पन्न प्रतिभाग (रु.१०/- प्रत्येकी) (अखंडित व खंडीत कार्यचलनाकरिता)	०.१७	०.२७	०.८७
९.	अ. मूळ	०.१७	०.२७	०.८७
१०.	ब. सौमिकृत	०.१७	०.२७	०.८७

टिप: सेबी (लिस्टिंग अॅण्ड अडर डिस्कलोजर रिक्वायर्मेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक वित्तीय निष्कर्षांचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

मेडिको रेमिडिज लिमिटेडकरिता सही/-  
हजेरा मेहता  
अध्यक्ष व पुनर्विचार संचालक

दिनांक: १२.०२.२०२४  
ठिकाण: मुंबई

**PUBLIC NOTICE**

This is to inform the public at large that THE MANAGING COMMITTEE of "SWATI VERSOVA CHS LTD" PANCH Marg, Versova, Andheri West, Mumbai - 400 061 has received Application from MR. SANJIV S JHURANI to transfer Flat No. D-501 on 5th Floor with 50% right of Late. Mr. Shyamsunder Jhurani (Father) and an Indemnity Bond and Affidavit stating he (MR. SANJIV S JHURANI) is the only legal heir (Son) of the deceased. Death Certificate of MRS. Sarla Shyamsunder Jhurani (MOTHER) also submitted. Originally the said flat was in the name of Late. Mr. Shyamsunder Jhurani and Mr. Sanjiv Jhurani.

Any person or persons having any claim, interest in respect of the said FLAT PREMISES by way of charge, encumbrance, mortgage, gift, lease, maintenance, hypothecation, lien, inheritance, injunction or otherwise is/are hereby required to make the same known to the undersigned at the below mentioned address within 15 days from the date of publication of the notice IN WRITING alongwith the documentary evidence, falling which the society will transfer the share certificate No. 51 in the name of MR. SANJIV S JHURANI and any claim/s, if any, arising after 15 days from the date of publication of this notice, will be considered as waived, abandoned or given up and of no legal effect and consequence.

**SCHEDULE OF PROPERTY**  
Flat No. D-501 on 5th Floor, "SWATI VERSOVA CHS LTD" PANCH Marg, Versova, Andheri West, Mumbai - 400 061. Sd/- THE HONBLE SECRETARY, "SWATI VERSOVA C.H.S. LTD." Panch Marg, Versova, Andheri West, Mumbai - 400 061.

**PUBLIC NOTICE**

This is to inform the public at large that THE MANAGING COMMITTEE of "SWATI VERSOVA CHS LTD" PANCH Marg, Versova, Andheri West, Mumbai - 400 061 has received Application from MR. SANJIV S JHURANI to transfer Flat No. D-502 on 5th Floor with Death Certificates of the original owner with 50% right of Late. Mrs. Sarla Shyamsunder Jhurani (Mother) and an Indemnity Bond and Affidavit stating he (MR. SANJIV S JHURANI) is the only legal heir (Son) of the deceased. Death Certificate of MR. Shyamsunder Jhurani (FATHER) also submitted. Originally the said flat was in the name of Late. Mrs. Sarla Shyamsunder Jhurani and Mrs. Nita Jhurani.

Any person or persons having any claim, interest in respect of the said FLAT PREMISES by way of charge, encumbrance, mortgage, gift, lease, maintenance, hypothecation, lien, inheritance, injunction or otherwise is/are hereby required to make the same known to the undersigned at the below mentioned address within 15 days from the date of publication of the notice IN WRITING alongwith the documentary evidence, falling which the society will transfer the share certificate No. 52 in the name of MR. SANJIV S JHURANI and MRS. NITA SANJIV JHURANI and any claim/s, if any, arising after 15 days from the date of publication of this notice, will be considered as waived, abandoned or given up and of no legal effect and consequence.

**SCHEDULE OF PROPERTY**  
Flat No. D-502 on 5th Floor, "SWATI VERSOVA CHS LTD" PANCH Marg, Versova, Andheri West, Mumbai - 400 061. Sd/- THE HONBLE SECRETARY, "SWATI VERSOVA C.H.S. LTD." Panch Marg, Versova, Andheri West, Mumbai - 400 061.

**दि डेक्कन मर्चंट्स को-ऑप. बँक लि. (मुंबई)**  
मुख्य कार्यालय  
मुख्य कार्यालय : २१७, राजा राममोहन रॉय रोड, गिरगाव, मुंबई - ४०० ००४.  
दूरध्वनी क्र. २३८९ १२३३ ई-मेल : legal@deccanbank.com

**प्रत्यक्ष ताबा सूचना**

ज्याअशी, निम्नस्वाक्षरीकार, दि डेक्कन मर्चंट्स को-ऑप. बँक (मुंबई) लि. चे प्राधिकृत अधिकारी यानुसार सिव्हरिटाडोशन अॅण्ड रिक्विरिटमन ऑफ फायनान्सिअल अॅसेसर्स अॅण्ड एन्फोरसेमेंट ऑफ सिव्हरिटाडो इन्टरेस्ट अॅण्ड, २००२ कलम १३ (१२) सिव्हरिटाडो इन्टरेस्ट (एन्फोरसेमेंट) कलम, २००२ सहावादा नियम ९ अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करून मागणी सूचना जारी करून खालील तपस्यत नमूद केलेले मूळ कर्जावर / जामनावर यास सूचनेतील नमूद रकमेची परतफेड सादर सूचना मागीलच्या तारखेपासून ६० दिवसांत करण्यास सांगितले होते.

सादर फक्तमेची परतफेड करण्यास कर्जावर अडथळी उरल्याने, सादर कर्जावर/ जामनावर आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खालील वर्णन करण्यात आलेल्या मिळकतीचा प्रत्यक्ष ताबा निम्नस्वाक्षरीकारांना प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचावापर करून सादर च्या कलम १३ (४) अंतर्गत सहावादा वर निम्नमातलीच्या नियम ९ अन्वये घेतला आहे.

निशेधत: सादर कर्जावर/ जामनावर आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की, सादर मिळकती संदर्भात कोणताही व्यवहार करू नये आणि सादर मिळकतीची करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा दि डेक्कन मर्चंट्स को-ऑप. बँक लि.(मुंबई) च्या निम्न लिखित रक्कम आणि त्वावरिती उडील व्याज या रकमेच्या माराअधीन राहिले.

कर्जादाराचे नाव	स्थावर मिळकतीचे वर्णन	मागणी सूचना दिनांक	प्रत्यक्ष ताबा दिनांक	मागणी सूचना रक्कम रु.
मे. अंबर इटप्रायजेस (भागीदार) श्री. हितेन नटवरलाल मेहता आणि श्री. उषेन नटवरलाल मेहता	फ्लॉट नं.बी, तळमजला, हिरा मागेक सी एच एस लि, फ्लॉट नं. ४८ डी, टी पी एस - III, बाटीस्टा रोड, महानगरपालिका मार्केट समोर, विलेपार (पश्चिम), मुंबई. ४०० ०५६ क्षेत्रफळ: ३८५ चौ.फूट. बांधीव	१४.११.२०२२	०९.०२.२०२४	२,११,१४,०३७/- अधिक दिनांक ३१.१०.२०२२ पासूनचे व्याज व इतर खर्च

दिनांक: १४.०२.२०२४  
स्थळ: मुंबई

सही/- प्राधिकृत अधिकारी  
दि डेक्कन मर्चंट्स को-ऑप.बँक लि., मुंबई

**एच एस इंडिया लिमिटेड**  
CIN: L55100MH1989PLC053417

नोंदणीकृत कार्यालय: युनिट क्र.२०२, मोरया ब्युय मून, न्यु लिंक रोड, अंधेरी पश्चिम, मुंबई-४०००५३, महाराष्ट्र. दूर.क्र.:०२२-६९०२७७७७, ई-मेल: hsindialimited@gmail.com वेबसाईट: www.hsindia.in

**३१ डिसेंबर, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही व नजमाहीकरिता एकमेव अलेखापरिश्चित वित्तीय निष्कर्षांचा अहवाल** (रु.लाखात)

अ. क्र.	तपशील	संपलेली तिमाही ३१.१२.२०२३ अलेखापरिश्चित	संपलेले ९ महिने ३१.१२.२०२३ अलेखापरिश्चित	संपलेली तिमाही ३१.१२.२०२२ अलेखापरिश्चित
१.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	६७९.३९	१८८९.१६	६२८.७७
२.	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवाददात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपुर्वी)	७४.०९	११७.६७	४१.२०
३.	करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवाददात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबानंतर)	७४.०९	११७.६७	४१.२०
४.	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवाददात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबानंतर)	६५.०९	९३.६७	३७.२०
५.	कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंकष नफा/(तोटा)(करानंतर) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	६५.०९	९३.६७	३७.२०
६.	समभाग भांडवल	१६२३.८४	१६२३.८४	१६२३.८४
७.	राखीव (मागील वर्षाच्या लेखापरिश्चित ताळेबंद प्रकृत दिव्याप्रमाणे पुनर्मुल्यांकित राखीव वगळून)	०.००	०.००	०.००
८.	उत्पन्न प्रतिभाग (रु.१०/- प्रत्येकी) (अखंडित व खंडीत कार्यचलनाकरिता) अ. मूळ ब. सौमिकृत	०.४० ०.४०	०.५८ ०.५८	०.२३ ०.२३

टिप: सेबी (लिस्टिंग ऑर्डिनेन्स अॅण्ड डिस्कलोजर रिक्वायर्मेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली ३१ डिसेंबर, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही व नजमाहीकरिता अलेखापरिश्चित वित्तीय निष्कर्षांचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. वरील निष्कर्षांचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या [www.bseindia.com](http://www.bseindia.com) व कंपनीच्या [www.hsindia.in](http://www.hsindia.in) वेबसाईटवर उपलब्ध आहे.

एच एस इंडिया लिमिटेडकरिता सही/-  
पुर्णेद बन्सल  
व्यवस्थापकीय संचालक  
डीआयएन:०००८६३४३

दिनांक: १३ फेब्रुवारी, २०२४  
ठिकाण: मुंबई

**PUBLIC NOTICE**

This is to inform the public at large that THE MANAGING COMMITTEE of "SWATI VERSOVA CHS LTD" PANCH Marg, Versova, Andheri West, Mumbai - 400 061 has received Application from MR. SANJIV S JHURANI to transfer Flat No. D-401 on 4th Floor with Death Certificates of the two original owners Late. Shyamsunder Hemraj Jhurani (Father) and Late. Mrs. Sarla Shyamsunder Jhurani (Mother) and an Indemnity Bond and Affidavit stating he (MR. SANJIV S JHURANI) is the only legal heir (Son) of the deceased.

Any person or persons having any claim, interest in respect of the said FLAT PREMISES by way of charge, encumbrance, mortgage, gift, lease, maintenance, hypothecation, lien, inheritance, injunction or otherwise is/are hereby required to make the same known to the undersigned at the below mentioned address within 15 days from the date of publication of the notice IN WRITING alongwith the documentary evidence, falling which the society will transfer the share certificate No.49 in the name of MR. SANJIV S JHURANI and any claim/s, if any, arising after 15 days from the date of publication of this notice, will be considered as waived, abandoned or given up and of no legal effect and consequence.

**SCHEDULE OF PROPERTY**  
Flat No. D-401 on 4th Floor, "SWATI VERSOVA CHS LTD." PANCH Marg, Versova, Andheri (W), Mumbai - 400 061. Sd/- THE HONBLE SECRETARY, "SWATI VERSOVA C.H.S. LTD." Panch Marg, Versova, Andheri West, Mumbai - 400 061.

**ट्रिओ मर्कटाईल अॅण्ड ट्रेडिंग लि.**  
सीआयएन: एल५१९०एमएच२००२पीएलसी१३६९७५  
६१/बी, मंगल आरम, मॅक डॉनलडसज्जक, कोरा केंद्र, एस.व्ही. रोड, बोविल्ली (प.), मुंबई-४०००९२.  
दूरध्वनी-२८३३५९९९/२८३३५९९८ ई-मेल: triomtl@gmail.com, वेबसाईट: www.triomercantile.com

**३१.१२.२०२३ रोजी संपलेल्या तिमाही व नजमाहीकरिता अलेखापरिश्चित वित्तीय निष्कर्षांचा अहवाल** (रु.लाखात)

अ. क्र.	तपशील	(रु.लाखात)		
		संपलेली तिमाही ३१.१२.२३ अलेखापरिश्चित	संपलेले ९ महिने ३१.१२.२३ अलेखापरिश्चित	संपलेले वर्ष ३१.०३.२३ लेखापरिश्चित
१.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	२५३.१२	२६३.५९९	४५९.४२७
२.	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवाददात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपुर्वी)	१४.६७०	(१४.६२८)	(९.५४९)
३.	करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवाददात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबानंतर)	१४.६७०	(१४.६२८)	(९.५४९)
४.	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवाददात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबानंतर)	१४.६७०	(१४.६२८)	(१०.०२१)
५.	कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता एकत्रित नफा/(तोटा) (करानंतर) व इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	-	-	-
६.	समभाग भांडवल	१३५८.७३२	१३५८.७३२	१३५८.७३२
७.	राखीव (पुनर्मुल्यांकित राखीव वगळून) मागील वर्षाच्या लेखापरिश्चित ताळेबंद प्रकृत दिव्याप्रमाणे	-	-	१०६०.९१६
८.	उत्पन्न प्रतिभाग (रु.१० प्रत्येकी) (अखंडित व खंडीत कार्यचलनाकरिता) १. मूळ २. सौमिकृत	०.०२२ ०.०२२	(०.०२२) (०.०२२)	(०.०१५) (०.०१५)

टिप: सेबी (लिस्टिंग अॅण्ड अडर डिस्कलोजर रिक्वायर्मेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक वार्षिक वित्तीय निष्कर्षांचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक वार्षिक वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण नमुना कंपनीच्या [www.triomercantile.com](http://www.triomercantile.com) वेबसाईटवर आणि बीएसई स्टॉक एक्सचेंजच्या [www.bseindia.com](http://www.bseindia.com) वेबसाईटवर उपलब्ध आहे.

ट्रिओ मर्कटाईल अॅण्ड ट्रेडिंग लि.करिता सही/-  
(दीपक मेहता)  
संचालक  
डीआयएन:०००४६९६६

दिनांक: मुंबई  
दिनांक: १३.०२.२०२४

**PUBLIC NOTICE**

This is to inform the public at large that THE MANAGING COMMITTEE of "SWATI VERSOVA CHS LTD" PANCH Marg, Versova, Andheri West, Mumbai - 400 061 has received Application from MR. SANJIV S JHURANI to transfer Flat No. D-401 on 4th Floor with Death Certificates of the two original owners Late. Shyamsunder Hemraj Jhurani (Father) and Late. Mrs. Sarla Shyamsunder Jhurani (Mother) and an Indemnity Bond and Affidavit stating he (MR. SANJIV S JHURANI) is the only legal heir (Son) of the deceased.

Any person or persons having any claim, interest in respect of the said FLAT PREMISES by way of charge, encumbrance, mortgage, gift, lease, maintenance, hypothecation, lien, inheritance, injunction or otherwise is/are hereby required to make the same known to the undersigned at the below mentioned address within 15 days from the date of publication of the notice IN WRITING alongwith the documentary evidence, falling which the society will transfer the share certificate No.49 in the name of MR. SANJIV S JHURANI and any claim/s, if any, arising after 15 days from the date of publication of this notice, will be considered as waived, abandoned or given up and of no legal effect and consequence.

**SCHEDULE OF PROPERTY**  
Flat No. D-401 on 4th Floor, "SWATI VERSOVA CHS LTD." PANCH Marg, Versova, Andheri (W), Mumbai - 400 061. Sd/- THE HONBLE SECRETARY, "SWATI VERSOVA C.H.S. LTD." Panch Marg, Versova, Andheri West, Mumbai - 400 061.

**ASPIRA**  
सीआयएन: एल८५१००एमएच१९७३पीएलसी२८९२०९

नोंदणीकृत कार्यालय: फ्लॉट क्र.२, आरडी शाह इमारत, श्रद्धानंद रोड, घाटकोपर रेल्वे स्थानका समोर, घाटकोपर (प.), मुंबई-४०००८६.  
ई-मेल: info@aspiradiagnostics.com वेबसाईट: www.aspiradiagnostics.com

**३१ डिसेंबर, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही व नजमाहीकरिता अलेखापरिश्चित वित्तीय निष्कर्षांचा अहवाल** (रुपये लाखात)

अ. क्र.	तपशील	संपलेली तिमाही			संपलेले ९ महिने		
		३१.१२.२०२३ अलेखापरिश्चित	३०.०९.२०२३ अलेखापरिश्चित	३१.१२.२०२२ अलेखापरिश्चित	३१.१२.२०२३ अलेखापरिश्चित	३१.१२.२०२२ अलेखापरिश्चित	३१.०३.२०२३ लेखापरिश्चित
१.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	३५६.२९	३४६.५९	४४८.९९	१७३.२९	११२९.६७	१४७५.७८
२.	कालावधीकरिता निव्वळ नफा (कर, अपवाददात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपुर्वी)	(७४.१९)	(७९.०९)	४४.०८	(२१६.८७)	१७.०७	(८.८७)
३.	करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा (अपवाददात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबानंतर)	(७४.१९)	(७९.०९)	४४.०८	(२१६.८७)	१७.०७	(८.८७)
४.	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा (अपवाददात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबानंतर)	(७४.१९)	(७९.०९)	४४.०८	(२१६.८७)	१७.०७	(८.८७)
५.	कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता एकत्रित नफा (करानंतर) व इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	(७४.१९)	(७९.०९)	४४.०८	(२१६.८७)	१७.०७	(८.८७)
६.	समभाग भांडवल	१०२९.३०	१०२९.३०	१०२९.३०	१०२९.३०	१०२९.३०	१०२९.३०
७.	राखीव (मागील वर्षाच्या लेखापरिश्चित ताळेबंद प्रकृत दिव्याप्रमाणे पुनर्मुल्यांकित राखीव वगळून)	-	-	-	-	-	-
८.	उत्पन्न प्रतिभाग (रु.१०/- प्रत्येकी) (अखंडित व खंडीत कार्यचलनाकरिता) मूळ सौमिकृत	(०.७२) (०.७२)	(०.६९) (०.६९)	०.४३ ०.४३	(२.९९) (२.९९)	०.१७ ०.१७	(०.०९) (०.०९)

टिप: १. सेबी (लिस्टिंग अॅण्ड अडर डिस्कलोजर रिक्वायर्मेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली ३१ डिसेंबर, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही व नजमाहीकरिता अलेखापरिश्चित वित्तीय निष्कर्षांचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. ३१ डिसेंबर, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही व नजमाहीकरिता वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या आणि कंपनीच्या [www.aspiradiagnostics.com](http://www.aspiradiagnostics.com) वेबसाईटवर उपलब्ध आहे.  
२. वरील वित्तीय निष्कर्षांचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि १३ फेब्रुवारी, २०२४ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले.  
३. कंपनीचे वरील निष्कर्षांचे वैधानिक लेखापरिष्कारद्वारे मर्यादित पुनर्विलोकन करण्यात आले आणि त्यांनी यावर अपात्र मत दिले आहे.

मंडळाच्या वतीने व करिता  
अस्पीरा पॅथलॉब अॅण्ड डायग्नॉस्टिक्स लिमिटेडकरिता सही /-  
निकुंज माणे  
कार्यकारी संचालक  
(डीआयएन:०२८३६२४२)

ठिकाण: मुंबई  
दिनांक: १३.०२.२०२४

**मार्कसन्स फार्मा लिमिटेड**  
CIN: L24110MH1992PLC066364

नोंदणीकृत कार्यालय: ११वा मजला, गंधीनगर, वीर देसाई वित्तालय मार्ग, ओशिवरा, अंधेरी, (पश्चिम), मुंबई-४०० ०५३.  
दूरध्वनी: ०२२ ४००१ २०१९, फॅक्स क्र.: ०२२ ४००१ २०१९, ईमेल: companysecretary@marksanspharma.com

**दि. ३१ डिसेंबर, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही आणि नजमाहीकरिता अलेखापरिश्चित वित्तीय परिणाम** (प्रति इक्विटी शेअर डटा वगळता रु. दशलक्षामध्ये)

अनु. क्र.	तपशील	स्वतंत्र			एकत्रित		
		संपलेले तीन महिने	संपलेले नऊ महिने	संपलेले तीन महिने	संपलेले तीन महिने	संपलेले नऊ महिने	संपलेले तीन महिने
		३१.१२.२०२३ (अलेखापरिश्चित)	३१.१२.२०२३ (अलेखापरिश्चित)	३१.१२.२०२२ (अलेखापरिश्चित)	३१.१२.२०२३ (अलेखापरिश्चित)	३१.१२.२०२३ (अलेखापरिश्चित)	३१.१२.२०२२ (अलेखापरिश्चित)
१	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	२,४२६.८९	६,७७९.५७	१,८८४.६२	५,९०९.२७	१६,५१२.८८	४,९७४.८९
२	करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	३४५.९९	१,३३४.९४	३४५.०३	१,१२६.५८	३,३२२.५३	७९२.०२
३	करपश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	२५९.८७	१,००९.६५	२५६.२२	८२९.६५	२,३७२.५३	६२३.०६
४	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात) कालावधीकरिता नफा/(तोटा) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात)	२५९.२५	१,००२.७७	२५६.३३	१,१७८.२८	२,७४४.२६	१,२२२.६३
५	भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रु. १ प्रत्येकी पूर्ण भरणा)	४५३.९६	४५३.९६	४०२.९६	४५३.९६	४५३.९६	४०२.९६
६	प्रतिभागावर मिळकत इक्विटी शेअर रु.१ प्रमाणे	०.५६	२.२२	०.६३	१.८४	५.९९	१.५६
	-मूलभूत : -सौमिकृत :	०.५६ ०.५६	२.				